

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ०७ एप्रिल, २०१५ / चैत्र १७, १९३७ (शके)

- (१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - २८

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात विना परवानगी
मोबाईल टॉवर उभारण्यात येत असल्याबाबत

- (१) * १०२८२ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती), डॉ.पंकज भोयर (वर्धा) :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) अमरावती महानगरपालिकेच्या अनेक भागात विना परवानगी मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची बाब महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात एकूण किती टॉवर परवानगी घेवून व किती विना परवानगीने उभारले आहेत,
(३) असल्यास, विना परवानगी टॉवरचे बांधकाम करणाऱ्या कंपनीविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात एकूण १५२ मोबाईल टॉवर्स असून शासनाचे दिनांक ४.३.२०१४ च्या धोरणानुसार अद्यापपर्यंत कोणत्याही मोबाईल टॉवरला परवानगी देण्यात आलेली नाही.

(३) मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ येथील रिट याचिका क्रमांक २०४३/२०१४ मधील आदेशानुसार दिनांक २५.८.२०१४ पूर्वीचे विद्यमान सेवा सुरु असलेल्या मोबाईल टॉवर्सवर कार्यवाही करण्यात येत नाही. परंतु काही मोबाईल टॉवर कंपन्यांनी त्यानंतर दूरसंचार संचालनालयाच्या (DOT) मार्गदर्शक तत्वाचे पालन न करता अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

श्रीक्षेत्र नस्तनपुर (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील शनि मंदिरात झालेली चोरी

(२) * १६१४१ श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीक्षेत्र नस्तनपुर (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील शनि मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीमधील लाखो रुपये व शनि मूर्तीवरील चांदीची छत्री चोरून नेल्याची घटना दिनांक २६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पोलिसांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

प्रश्नात नमूद मंदिरातील तीन दानपेट्यातील रु. १ लाख व रु. १.४८ लाख किमतीचे शनि मूर्तीवरील चांदीची छत्री असे एकूण रु. २.४८ लाखाचा मुद्देमाल चोरीबाबत नांदगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३९/१५ भा.दं.वि. कलम ४५७, ३८० व ४६१ अन्वये गुन्हा नोंद आहे.

(२) या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथके तयार करून तपास करण्यात येत आहे. तसेच गुन्ह्यासंदर्भात चाळीसगांव व नांदगांव पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली असून गुन्ह्याचा तपासकामी सर्व पोलीस ठाणेस तपास याद्या पाठविल्या आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

जळगांव शहरात एस.टी.ची आणि महानगरपालिकेची बस सेवा सुरु करण्याबाबत

(३) * १४०१९ श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव शहरात यापूर्वी एस.टी.बससेवा तसेच जळगांव महानगरपालिका बससेवा वेगवेगळ्या विभागात सुरु असतांना गेली दोन महिने बस सेवा बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने बस सेवा त्वरीत सुरु करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी परिवहन मंडळ व महानगरपालिका आयुक्तांना माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त एसटी बस सेवा तसेच महानगरपालिका बस सेवा बंद करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय, हे खरे आहे.

जळगांव शहरात राज्य परिवहन महामंडळाने शहरांतर्गत सुरु असलेली बस सेवा तोट्यात असल्याने दि. १५.०९.२००५ पासून बंद करण्याचा निर्णय घेऊन महानगरपालिकेमार्फत बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवून मे. प्रसन्न बसलिक सर्व्हीसेस, पुणे यांची अभिकर्ता म्हणून नेमणूक करून दि. २०.०७.२००९ ते २०.०७.२०१९ या कालावधी करीता सेवा पुरविण्याबाबत दि. २१.०७.२००९ अन्वये कार्यादेश दिले त्यानुसार दिनांक १५.०८.२००९ पासून बससेवा सुरु करण्यात आली.

सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती, बससेवेचे वाढीव मार्ग व बसथांबे या विविध कारणास्तव तोटा होत असल्याने अभिकर्त्याने मागणी केल्यानुसार, महानगरपालिकेने नुकसान भरपाई न देता दि. १६.१२.२०१० रोजी बससेवा बंद केली होती.

तदनंतर, महानगरपालिकेने निविदा मागवून श्री. साई सिटी सर्व्हीसेस यांची नियुक्ती करून दि. १८.०४.२०११ अन्वये त्यांना १० वर्षांच्या कालावधीसाठी सेवा पुरविण्याबाबत कार्यादेश दिला असून दि. २०.१०.२०११ पासून बससेवा सुरु करण्यात आली.

सदर अभिकर्त्याने देखील बसथांब्याच्या अडचणीस्तव दि. ५.११.२०१४ पासून बससेवा बंद केली. तथापि अभिकर्त्याने बससेवा बंद करण्यासाठी नमूद केलेली कारणे संयुक्तीक व तथ्यपूर्ण नसल्याने दिनांक २५.११.२०१४ अन्वये बससेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत अभिकर्त्यास कळविले. मात्र बससेवा अद्यापही सुरु झाली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उस्माननगर (जि.नांदेड) येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन
एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना**

(४) * १५९९९ श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्माननगर (जि.नांदेड) येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उस्माननगर हे गाव पाणी टंचाईसाठी कायमचे प्रसिध्द असून येथील हा सहावा बळी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

उस्माननगर पोलीस ठाणे येथे दि. २५/०१/१५ रोजी भा.दं.वि. कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यु क्र. ०२/२०१५ नोंद दाखल आहे.

(२) नाही.

(३) ३ दिवसांपासून पाण्याचे टँकर न आल्याचे सदर मयत महिला विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेली असता झोक जाऊन विहिरीतील पाण्यात पडून मरण पावल्याची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

उस्माननगर गावात ऑक्टो-२०१४ पासून ४ शासकीय टँकरद्वारे प्रत्येकी ४ फे-याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या गावाकरिता कायमस्वरूपी नळ योजनेस प्रशासकीय मान्यता दिलेली असून निविदा प्रक्रीया अंतीम टप्प्यात आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**जालना येथील भक्ती एक्सस्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीने
सोयाबीन खरेदीत केलेली फसवणूक**

(५) * १५६६२ श्री.लखन मलिक (वाशिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंगरुळपीर (जि.वाशिम) येथील अधिकृत खरेदीदाराने तेल कंपनीसाठी खरेदी केलेले सोयाबीन कंपनीला पाठविण्यात आल्यानंतर पाठविलेल्या मालाची पूर्ण रक्कम दिली नाही व खोटे दस्तऐवज तयार करून ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जालना येथील भक्ती एक्सस्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीच्या मुख्य संचालकांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार सदरहू प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) जालना येथील भक्ती एक्सस्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीच्या मुख्य संचालकांसह १३ जणांविरुद्ध पोलीस स्टेशन मंगरुळपीर (जि.वाशिम) येथे गु.र.नं. ६/१५, भा.दं.वि. कलम ४०३, ४०७, ४०९, ४२०, ४२५, ४६८, ४७१, १७७, १८२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पाचोरा (जि.जळगांव) येथे दोन जाती/जमाती मध्ये झालेली दंगल

(६) * १६१३१ श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाचोरा (जि.जळगांव) येथे क्षुल्लक कारणावरून दोन जाती/जमाती मध्ये दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास रात्री दंगल झाली या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात येऊनही संबंधित पोलीस निरीक्षकांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी सकाळी ९.०० वाजता शहरात पुन्हा दंगल उसळली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, क्षुल्लक दंगल व्यवस्थितरित्या न हाताळल्यामुळे पोलीस निरीक्षक गाढे पाटील यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन पाचोरा येथील लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस

महासंचालक, मुंबई व जळगांव पोलीस अधिक्षक यांना दिनांक २८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पाचोरा शहरात दिनांक १४.०१.२०१५ रोजी दोन धर्मियांमध्ये मारहाण झाल्याने त्याचे पडसाद शहरात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच दिनांक १५.०१.२०१५ रोजी पाचोरा शहरातील कृष्णपुरी भागात दोन धर्मियांमध्ये पुन्हा वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याने शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली.

(२) होय.

(३) दिनांक १४.०१.२०१५ रोजी झालेल्या मारहाणीच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.क्र.१३/१५ भा.दं.वि.क. १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरु आहे. तसेच दिनांक १५.०१.२०१५ रोजी झालेल्या मारहाणीच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.क्र.१६/१५ भा.दं.वि.क. १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ४२७, ४५२, ४३५, २९५ (अ) सह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, केंद्रीय सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून १०७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरु आहे.

तसेच पाचोरा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री.रामेश्वर मोहनराव गाडे यांची बदली करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पिंपळगाव बहुला येथील
 नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याबाबत**

(७) * ९१९४ श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपळगाव बहुला (ता.जि. नाशिक) हे महानगरपालिका क्षेत्रात येत असून देखील येथील नागरिकांना गेल्या वीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक महानगरपालिका प्रशासनाने व शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, महानगरपालिका प्रशासनाने व शासनाने पिण्याच्या पाण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) हे खरे नाही.

पिंपळगांव बहुला या नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना दररोज एकवेळ नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर भागात वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने पाईप लाईन टाकण्याचे महानगरपालिकेकडून प्रस्तावित असून निधीच्या उपलब्धतेनुसार सदरचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे. तसेच, वाढीव पाणी पुरवठ्याकरिता २० लक्ष लिटर क्षमतेच जलकुंभाचे काम सुरु असून सदर काम पूर्ण झाल्यावर सदर भागातील पाणी पुरवठ्यात वाढ होईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खानापूर (जि. सांगली) तालुक्यामधील सहा रस्ते कामांना खनिज
विकास निधी अंतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत**

(८) * १५२६० श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय **खनिकर्म मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामधील सहा रस्ते कामांना खनिज विकास निधी अंतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती, तथापि सदर सहा कामांना दिनांक १९ नोव्हेंबर, २०११ रोजी उद्योग विभागाकडून पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर स्थगिती उठविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नुकतेच उद्योग मंत्री यांचेकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, या प्रकरणी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) सदर कामे अन्य योजनेतून पूर्ण झाली आहेत किंवा कसे याबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. वस्तुस्थिती पाहून व निधी उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

**औरंगाबाद महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावरील
नोकरी संदर्भातील गैरप्रकाराबाबत**

(९) * १३२५१ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास अशा कर्मचाऱ्यांचे पाल्याऐवजी अनुकंपा तत्वावर वारस असल्याचे बनावटरित्या दुसऱ्याचे नाव दाखवून महानगरपालिकेमध्ये गैरमार्गाने नोकरीत सामावून घेतले जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औरंगाबाद महानगरपालिकेत गैरमार्गाने भरती झालेल्या वारसांची चौकशी होण्यापूर्वीच कायम नोकरीत सामावून घ्यायचे प्रकार सुरु आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महानगरपालिकेच्या स्थायी समितीने चौकशी करण्याचे आदेश दिले, परंतु चौकशी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने २२ वादग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून अनुकंपा धारकांना नोकरी देण्याचे नियम डावलून बनावटरित्या भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका स्थायी समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य लेखाधिकारी, औरंगाबाद महानगरपालिका यांची एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

(२) चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने याबाबत कोणतेही निष्कर्ष काढता येत नाहीत.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) स्थायी समितीचे आदेश विचारात घेवून चौकशीची कार्यवाही ४ आठवड्यात पूर्ण करून आयुक्तांनी सदरहू अहवाल त्यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास त्वरीत सादर करण्याबाबत आदेशीत करण्यात येत आहे. सदरहू चौकशीत अधिकारी / कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.

मुंबईतील मोतीलालनगर वसाहतीच्या जमिनीची मालकी
म्हाडाकडे असून अभिहस्तांतरण करण्याबाबत

(१०) * ६८१६ श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मोतीलालनगर वसाहतीच्या जमिनीची मालकी म्हाडाकडे असून अभिहस्तांतरण करण्यासाठी येथील रहिवाशी अनेक वर्षांपासून मागणी करुनही अभिहस्तांतरण देण्यास प्राधिकरण टाळाटाळ करत आहे, परिणामी महानगरपालिका मालमत्ता कर आकारणी करीत असल्याने रहिवाशांवर अन्याय होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अभिहस्तांतरण करुन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत व अभिहस्तांतरण करुन देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) मुंबईतील मोतीलालनगर वसाहतीच्या जमिनीची मालकी म्हाडाकडे असून म्हाडा अधिनियम (मिळकत व्यवस्थापक) कायदा १९७६ अंतर्गत १९८१ विनियम ३७१ कलम २१ (६,६-अ) अन्वये अभिहस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येते.

मोतीलाल नगर येथील एकूण ६७ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी म्हाडाकडे अभिहस्तांतरणासाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी २१ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरण करण्यात आलेले आहे. उर्वरित ४६ संस्थांपैकी ३ संस्थांना ना-देय दाखला देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. अन्य ४३ संस्थांना मंडळाच्या थकीत रकमा व महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

इमारती / चाळींच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची अभिहस्तांतरण कार्यवाही सुलभ होण्याकरीता म्हाडा प्राधिकरणाच्या दि. ०५.०९.२००८ तसेच दि. १६.०५.२०१३ च्या परिपत्रकानुसार थकीत रकमेचा भरणा करण्याबाबतचे हमीपत्र व क्षतिपूर्तीबंधपत्र

संस्थेने सादर केल्यानंतर अभिहस्तांतरणासाठी देय प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येते व संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यात येते.

अभिहस्तांतरणाचा विलंब हा संस्थेतील गाळेधारकांनी विक्री किंमत तसेच थकीत रकमा भरण्याचे हमीपत्र न दिल्यामुळे होत आहे.

अभिहस्तांतरण प्रक्रीया जलद गतीने पुर्ण होण्यासाठी संस्थेला म्हाडामार्फत वेळोवेळी विक्री किंमत तसेच थकीत रकमा भरण्याबाबत सूचित करण्यात येते. अभिहस्तांतरण प्रक्रीया अधिक जलद गतीने करणेसाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जालना जिल्हयातील लुटमारीच्या घटनांच्या तपासाबाबत

(११) * ८६८३ श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना जिल्हयात दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ रोजी सुभाष चौकात इंडसाइड बँकेचे रोखपाल यांच्याकडील ६ लाख ६० हजार रक्कम, दिनांक १ जानेवारी, २०१४ रोजी चिखली अर्बन को.ऑप. बँकेच्या मुख्य शाखेतून रुपये २० लाख, घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा गावाजवळ रुपये २० लाख, तर दिनांक १८ ऑक्टोबर, २०१४ रोजी मोंढा येथील हनुमान मंदिराजवळ मिरची पूड टाकून ३० लाखांची रक्कम लुटण्याच्या घटना घडल्या असून या सर्व लुटमारीचा तपास अद्यापही पोलिसांना लागला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त लूटमारीच्या प्रकरणांसंदर्भात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तपासाची सद्यस्थिती काय आहे,

(३) तसेच जालना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती सुधारण्याकरिता कोणते प्रयत्न करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमूद दि. २२/०८/२०१४ रोजी इंडसाइड बँकेतील कर्मचा-यास मारहाण करून रु. ६.६० लाख व चेक, दि. १८/१०/२०१४ रोजी चिखली अर्बन बँकेतील कर्मचा-यांकडून रु. ३०.०० लाख व दि. ०१/०९/२०१४ रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्मचा-यांकडून रु. २०.०० लाख रक्कम चोरून नेल्याच्या घटना घडल्या असून यासर्व गुन्ह्याचा तपास लागला असून आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.

(२) इंडसाइड बँकेच्या रक्कम लुटीसंदर्भात सदरबाजार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २६६/१४ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ व २०१ अन्वये गुन्हा दाखल करून ४ आरोपींना

अटक करण्यात आली असून सदर ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर आरोपीकडून रु. २.५० रक्कम व गुन्ह्यातील मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

चिखली अर्बन बँकेतील रक्कम लुटीसंदर्भात चंदनझीरा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२/२०१४, भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये गुन्हा नोंद करून ५ आरोपींना अटक करण्यात आली असून सदर ५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या रक्कमेपैकी रु. ५०,०००/- रोख व रु. १७.७० लक्ष किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रक्कम लुटीसंदर्भात गोंदी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५७/१४, भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून ९ आरोपींना अटक करण्यात आली असून सदर ९ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर गुन्ह्यात वापरलेली १ स्कॉर्पीओ १ आयशर टेम्पो व एक मोटर सायकल व रक्कम रु. ४३,०००/- जप्त करण्यात आले आहेत.

सदर तीनही गुन्ह्याचा तपास संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सुरु आहे.

(३) जालना जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था ढासळलेली नाही अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

(४) विलंब झालेला नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथील अनेक निरपराध नागरिकांवर

दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नसल्याबाबत

(१२) * ७५२८ श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (ता.जि.नाशिक) येथील अनेक निरपराध नागरिक/ तरुणांवर बॉम्ब स्फोटानंतर ए.टी.एस.ने गुन्हे दाखल केले असल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर सदरहू प्रकरण सी.बी.आय. कडे दिले, पुन्हा जनआंदोलन झाल्यानंतर हे प्रकरण एन.आय.ए कडे वर्ग केल्यानंतर एन.आय.ए ने या युवकांना निरापराध म्हणून घोषित करुनही अद्यापही सदरहू युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) या प्रकरणी पोलीस उप आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई यांनी दि. २१/१२/२००६ रोजी ९ आरोपी व ४ फरार आरोपी यांचे विरोधात चार्जशीट दाखल केले होते. तदनंतर तपास सी.बी.आय. कडे गेला आणि त्यांनीसुद्धा या आरोपींवर चार्जशीट दाखल केले. तदनंतर तपास एन.आय.ए.कडे गेला आणि एन.आय.ए.ने दि. २२/५/२०१४ रोजी ४ वेगळ्या आरोपी विरोधात चार्जशीट दाखल केले. तसेच ४ आरोपींना फरारी दाखविले. दि. ५/११/२०११ रोजी ९ आरोपींना जामीन मिळाला आहे. या आरोपींनी सदर गुन्ह्यातून मुक्त होण्यासाठी मा. मोकका न्यायालय, मुंबई येथे अर्ज सादर केले असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत.

(२) प्रस्तुत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विधवा, परित्यक्ता, बेघर व निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्र निवाऱ्याची (नाईट शेल्टर) सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत

(१३) * १४३६७ श्री.प्रकाश आंबिकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विधवा, परित्यक्ता, बेघर व निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्र निवाऱ्याची (नाईट शेल्टर) सुविधा जिल्हयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे धोरण आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एक लाख शहरी लोकसंख्येच्या ठिकाणी ५० ते १०० महिलांसाठी रात्र निवाऱ्याची सोय करणे बंधनकारक आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्रमांक १९६/२००९ मध्ये शहरी भागातील बेघर व निराश्रित लोकांसाठी रात्रनिवारे सुरु करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय, नगर विकास विभाग दिनांक १४ जुलै, २०११ अन्वये राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रात बेघर व निराश्रित लोकांसाठी रात्रनिवारे कार्यान्वित करणे व त्यांचे संचलन व देखभाल या विषयी मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहेत.

तसेच, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातर्गत “शहरी बेघरांसाठी निवारा” उपलब्ध करून देण्याच्या उपांगामध्ये शहरांमधील बेघर मुले, महिला, वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती यांना निवारा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.

(२) दिनांक १४ जुलै, २०११ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक रात्र निवारा सुरु करण्याची तरतूद आहे.

तर, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियांतर्गत प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी ५० ते १०० बेघर व्यक्तींना आश्रय देण्याकरिता एक रात्र निवारा सुरु करण्याची तरतूद आहे.

(३) दि. १४ जुलै, २०११ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत राज्यात ९३ रात्र निवारे सुरु करण्यात आले आहेत .

तर, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियांतर्गत रात्र निवारे सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांची गृहनिर्माण संस्थेने फसवणूक केल्याबाबत

(१४) * १४१४८ श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांना घरे देण्यासाठी गृहनिर्माण संस्था स्थापन करून माजी उपायुक्त सिताराम कापसे यांनी ३०० पोलिसांना घरे न देता त्यांची फसवणूक केली असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ३०० पोलिसांना घरांचा ताबा मिळाला नसतानाही त्यांचा पगारातून कर्ज वसुली केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी पोलीस उपायुक्त यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमुद प्रकरणी सन २०१५ मध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तथापि, सदर प्रकरणी दिनांक १३.०७.२००७ रोजी पंतनगर पोलीस ठाणे येथे गुरक्र. १८१/२००७ भादंविसं कलम ४२०, ४०६, ४०३, ३४ प्रमाणे १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

सदर गृहनिर्माण संस्थेमधील ८२५ सभासदांपैकी ५५३ सभासदांना घरे मिळालेली असून, २६६ सभासदांना घरे मिळालेली नाहीत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) दाखल गुन्ह्यातील आरोपी माजी पोलीस उपायुक्त यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ०४.०३.२०१० रोजीच्या आदेशान्वये १ लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मिळालेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामार्फतीने चालु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सिनानदी, भिंगार नाला व
 खोकर नाला इत्यादी नदीपात्रात अतिक्रमण झाल्याबाबत**

(१५) * ११३५८ श्री.संग्राम जगताप (अहमदनगर शहर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सिनानदी, भिंगार नाला व खोकर नाला इत्यादी नदीपात्रात अतिक्रमण झाले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याबाबत तसेच सातबारा नोंदी रद्द करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) सिनानदी पात्रालगत मौजे नालेगांव व मौजे मोरचुदनगर हद्दीत शेती, विटाभट्टी करिता अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. भिंगारनाला नदीपात्रालगत मौजे माळीवाडा येथे स.नं. १३५ ते १३८ या गाळपेर क्षेत्रामध्ये बांधकाम झालेले आहे. तसेच खोकरनाला पात्रालगत विटाभट्टीचे अतिक्रमण झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे.

(२), (३) व (४) प्रश्नांविषयी अतिक्रमणे ही नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी आहेत तसेच सिना नदीचे पात्र प्रवाहामुळे मागील काही वर्षात बदलले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या स.नं. ची मोजणी होणे आवश्यक आहे. नदी पात्राच्या दोन्ही बाजूच्या स.नं. मोजणी झाल्यानंतर नदीपात्राच्या हद्दी निश्चित होतील व तदनंतर सिनानदी, भिंगारनाला व खोकरनाला नदीपात्रात निश्चित किती क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे हे निश्चित करून अनधिकृत बांधकामे व विटाभट्टया निष्कासित करण्याचे योजले आहे.

**भोर (जि.पुणे) तालुक्यातील भाटघर धरण खोऱ्यात
एकाच रात्रीत झालेल्या ६ घरफोड्या**

(१६) * १६१०४ श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भोर (जि.पुणे) तालुक्यातील भाटघर धरण खो-यात एकाच रात्रीत ६ घरफोड्या करून चोरट्यांनी रोख रक्कम व देवांच्या मुखवट्यांची चोरी केल्याचे दिनांक ४ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी पोलिसांनी चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक ४ फेब्रुवारी, २०१५ रोजी फक्त एकाच मंदीरामध्ये चोरी झालेली आहे.

(२) बुआसाहेबवाडी, ता.भोर, जि.पुणे येथील मंदिरातील देवाचा मुखवटा चोरीस गेल्याबाबत भोर पोलीस ठाणे गुरनं. १९/२०१५ भादविसं कलम ४५७, ३८० प्रमाणे दिनांक ०४.०३.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील चुनाभट्टी, चेंबूर येथील राहुल नगर मधील झोपडपट्यांच्या
जागेवर विविध आरक्षण टाकल्याबाबत**

(१७) * १३६७५ श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील चुनाभट्टी, चेंबूर येथील राहुल नगर नं.१, नगर भूमापन क्र.२९५ व ३७३ तसेच वत्सलाताई नाईकनगर भूमापन क्र.११६ येथे सन १९६० पासून झोपडीधारक रहिवाशी राहत असून त्यांच्याकडे सन १९७६ सालातील शासनाचे वास्तव्याचे पुरावे असताना जाणीवपूर्वक सदर जागांवर सन १९९७ मध्ये खेळाचे मैदान, उद्यान, स्मशानभूमी असे आरक्षण टाकण्यात आले असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नगर भूमापन क्र.११६ या प्लॉटवर आरक्षण उठवून एका विकासकाने एस.आर.ए.योजनेखाली दोन इमारती बांधल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उर्वरीत भूखंडावरील झोपडीधारकांचा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत होणारा पुनर्विकास आरक्षणामुळे रखडला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने झोपडीधारकांचा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत पुनर्विकास होण्याकरिता आरक्षण हटविण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) राज्य शासनाने 'एल' विभागाचा मंजूर पुनर्रचित विकास आराखडा १० मे, १९९२ रोजी मंजूर केला आहे. त्यानुसार मौजे चेंबूरमधील नगर भूमापन क्र. १२५ (भाग) धारण करणारा व राहूल नगर-१ नावाने प्रचलित असलेल्या वसाहतीचा भूखंड हा निवासी क्षेत्रातील असून मनोरंजन मैदान, १८.३० मी. विकास नियोजन रस्ता या सार्वजनिक उद्दीष्टांकरीता आरक्षित आहे.

मौजे कुर्ला-३ मधील नगर भूमापन क्र. २९५, नगर भूमापन क्र. ३७३ धारण करणारे निवासी क्षेत्रात वसलेले भूखंड अनुक्रमे, स्मशानभूमी व मनोरंजनाचे मैदानाकरीता आरक्षित आहेत.

राज्य शासनाने "एम" विभागाच्या मंजूर पुनर्रचित विकास आराखडा ८ मे, १९९२ रोजी मंजूर केला आहे. त्यानुसार निवासी क्षेत्रात वसलेला मौजे चेंबूरमधील नगर भूमापन क्र. ११६ धारण करणारा व वत्सलाताई नाईक नगर जवळील भूखंड मनोरंजनाचे मैदान या करीता आरक्षित आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणी आरक्षण उठविण्यात आलेले नसून आरक्षण पुर्नस्थापित करण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सशर्त मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार विकासकाने दोन पुनर्वसन इमारती बांधलेल्या आहेत.

(३) ते (५) बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिध्द केलेल्या सुधारित प्रारूप विकास आराखडयामध्ये प्रश्नाधीन भूखंडावर रस्त्यांचे नियोजन वगळता सार्वजनिक उद्दिष्टासाठी आरक्षण प्रस्तावित केलेले नाही. सदर प्रारूप विकास आराखडा दिनांक २५.२.२०१५ रोजी नागरिकांच्या सूचना/हरकती साठी प्रसिध्द केलेला आहे. प्राप्त सूचना/हरकतींसंदर्भात वैधानिक कार्यवाही पूर्ण झालेनंतर सुधारित प्रारूप विकास आराखडा शासनाचे मान्यतेसाठी सादर होणार आहे. त्यावर सर्वकष विचार होवून गुणवत्तेनुसार शासनाकडून अंतिम निर्णय संकल्पित आहे.

**मुंबईतील बोरीवली येथील गोरई भागातील म्हाडा
वसाहतीत चो-यांचे प्रमाण वाढत असल्याबाबत**

(१८) * १५८३६ श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील बोरीवली येथील गोरई भागातील म्हाडा वसाहतीत चोरांनी घरे फोडून झोपेत असलेल्यांवर गुंगीचा स्प्रे मारून त्यांचे घरातील मौल्यवान दागिने, रोख रक्कम, सेलफोन, टीव्ही इ. मौल्यवान वस्तूंची चोरी करून चोरटे फरार होत आहेत या संबंधीच्या अनेक तक्रारी माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ मध्ये पोलिसांकडे दाखल झालेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून पोलिसांमध्ये तक्रारी करूनही अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही, प्रश्नात नमूद ठिकाणी माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत घरफोडी सदराखाली बोरीवली पोलीस स्टेशन येथे ४१/१५ भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये दिनांक २१.०१.२०१५ रोजी एक गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये चोरांनी गुंगीचा स्प्रे मारून चोरी केल्याचे निष्पन्न झालेले नाही.

(२) हे खरे नाही, बोरीवली पोलीस ठाणे अंतर्गत गोरई परिसरामध्ये घरफोडी सदराखाली सन २०१३ व सन २०१४ मध्ये अनुक्रमे १० व ४ गुन्हे दाखल असून, त्यापैकी अनुक्रमे ५ व २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि उर्वरीत गुन्हे तपासाधीन आहेत.

(३) बोरीवली पोलीस स्टेशन येथे गुरक्र. ४१/१५ अन्वये दाखल उक्त गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत असून, गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर शहरातील विविध समस्यांबाबत

(१९) * १३४९८ श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात दिनांक १३ नोव्हेंबर, २०१४ ला झालेल्या आढावा बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी चंद्रपूर शहरातील गटार लाईन इंटर कनेक्शन करण्यासाठी रुपये ५० कोटी, शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता रुपये १४० कोटी आणि शहरातील विविध भागातील विद्युत खांबासाठी रुपये ३ कोटीची मागणी मा.वित्त व नियोजन मंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंद्रपूर शहरात भुयारी गटार योजनेतर्गत दोन सिव्हेरेज ट्रीटमेंट प्लान्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून या प्लान्ट मधून उपलब्ध होणारे पाणी पुर्नवापराकरीता महाजनकोस व एम.ई.एल. ला देण्याबाबत महानगरपालिका चंद्रपूर यांनी क्र.चनप/झोन-१/२०१०/२४३९, दिनांक ३१/०३/२०११ अन्वये महाजनको ला पत्र देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्थानिक प्रतिनिधींनी मा.ऊर्जा राज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली माहे डिसेंबर, २०१२ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाजनको व चंद्रपूर महानगरपालिका यांचे मध्ये पुर्नवापराकरीता करार करण्यासंदर्भात बैठक झाली होती, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात दिनांक १३ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मा. वित्त, नियोजन व वने मंत्री यांना निधी उपलब्धततेसाठी प्रत्यक्ष विनंती करण्यात आली आहे.

तसेच विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत चंद्रपूर महापालिकेच्या दिनांक २०/०२/२०१५ च्या पत्रान्वये मा.मंत्री, वित्त व नियोजन, वने यांना विनंती करण्यात आलेली आहे.

(२) होय.

(३) डिसेंबर २०११ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाजनको व चंद्रपूर महानगरपालिका यांचे मध्ये पुर्नवापराकरीता करार करण्यासंदर्भात बैठक झाली होती.

(४) या प्रकरणी महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व महाजनको यांच्यास्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रस्तुत प्रकरणात वरीलप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याने, प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरांना लाच स्वीकारल्याप्रकरणी पकडल्याबाबत

(२०) * १२८५० श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर महानगरपालिकेने साठ वर्षापूर्वी विनामोबदला संपादित केलेली जागा परत देण्यासाठी सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती अवधुत माळवी यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर यांचेवतीने त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक श्री. अश्विन मधुकर गडकरी यांनी लाच स्वीकारले प्रकरणी त्यांना दि. ३१.०१.२०१५ रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.

(२) व (३) तक्रारदार श्री. संतोष हिंदुराव पाटील यांचे माळी गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील सि.स.नं. १५४४/ब मधील वडीलोपार्जित मालमत्तेपैकी १६.७ चौ.मी. जागा कोल्हापूर महानगरपालिकेने विनामोबदला संडास पॅसेज म्हणून ताब्यात घेतली आहे. सदर जागा परत नावावर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून आरोपी श्रीमती तृप्ती अवधुत माळवी, महापौर, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक श्री. अश्विन मधुकर गडकरी यांनी रुपये ४०,०००/- लाचेची मागणी करून रुपये १६,०००/- लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत दि. ३१.०१.२०१५ रोजी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदर लाचेच्या सापळा प्रकरणी आरोपी श्रीमती तृप्ती अवधुत माळवी, महापौर व त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक श्री. अश्विन मधुकर गडकरी यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर भाग-६ येथे गु.र.क्र.१०/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ चे कलम ७,८,१२,१३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्ह्यात श्री. अश्विन गडकरी यांना

दि. ३१.०१.२०१५ रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. तसेच महापौर श्रीमती तृप्ती माळवी यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्या दि. ५.२.२०१५ पर्यंत मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपचारार्थ दाखल होत्या. उपचारानंतर त्यांना दि. ५.२.२०१५ रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे.

सदर प्रकरणी आरोपी लोकसेवकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी यांचे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे.

**सलगरे (जि.सांगली) गावाच्या परिसरात खनिज
विकास निधीमधून रस्ते तयार करण्याबाबत**

(२१) * १४१११ डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय खनिकर्म मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सलगरे (जि.सांगली) गावाच्या पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन केले जात असल्यामुळे या गौण खनिज विकास निधी मधून सलगरे ते बेळंकी या मार्गावरील सलगरे पासून बेळंकी पर्यंतच्या ३.५ कि.मी. व बेळंकी ते एरंडोली ४ किमी आणि एरंडोली ते मिरज ६ किमी. अंतराचा रस्ता करणेबाबत स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, सांगली यांना निवेदन देवूनही अद्याप पर्यंत रस्त्याचे काम झाले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ठिकाणचा रस्ता करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच याबाबत शासनाचे धोरण काय ?

श्री. प्रकाश मेहता : (१), (२) व (३) खनिज विकास निधी अंतर्गत विकास कामांना मान्यता देण्याच्या प्रचलित धोरणानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी कार्यान्वयन यंत्रणेकडून कामांचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन ते महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील सदर कामांचे प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडून महामंडळास प्राप्त झालेले नाहीत.

**मुंबईतील मालाड पश्चिम येथील म्हाडाच्या योजनेतील सदनिका देण्याचे
आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याबाबत**

(२२) * १२२५९ श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालाड पश्चिम येथील म्हाडाच्या योजनेतील सदनिका नावावर करून देऊ असे आमिष दाखवून आणि त्याबाबतची खोटी कागदपत्रे देऊन काही नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात २८ जणांवर माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास तक्रार दाखल केली आहे, हे खरे आहे काय,

(२) सदरहू नागरिकांना माहे डिसेंबर, २०१२ पर्यंत सदरहू सदनिकेचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले असून आजमितीस ताबा न मिळाल्यामुळे व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिनांक ११ नोव्हेंबर, २०१४ रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमूद प्रकरणी दि.२७/७/२०१४ रोजी प्राप्त तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाणे येथे दिनांक २७.०७.२०१४ रोजी गुरक्र. ३२९/१४ अन्वये भादंविंसं कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १७०, ३४, १२० (ब), सह महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९, कलम ३ व ४ प्रमाणे प्रथम ६ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(२) होय, फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिनांक ११ नोव्हेंबर, २०१४ रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन केले होते हे खरे आहे.

(३) उक्त नमूद गुन्ह्यात एकूण ११ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी ८ आरोपींना अटक करण्यात आले आहे. २ आरोपी फरार असून १ आरोपीच्या अटकपूर्व जामिन अर्जावर विशेष न्यायालयात प्रकरण सुरु आहे.

सदर गुन्ह्यातील ७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**माजी कामगार कल्याण आयुक्त यांच्याविरुद्ध लाच लुचपत
प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याबाबत**

(२३) * ७९३१ श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) :

सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माजी कामगार कल्याण आयुक्त यांच्याविरुद्धात सन २०१२ मध्ये उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने ए.सी.बी.ने. त्यांची चौकशी करण्याची परवानगी तत्कालीन शासनाकडे मागितली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परवानगी शासनाने दिली आहे काय,

(३) असल्यास, सदर परवानगीच्या अनुषंगाने माजी कामगार आयुक्त यांची चौकशी करून आतापर्यंत किती बेनामी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे तसेच सदर माजी आयुक्तांवर लैंगिक छळाचा आरोप आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ए.सी.बी.ने. चौकशी पूर्ण केली आहे काय व त्यानुषंगाने कारवाईचे अंतीम स्वरूप काय आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे माजी कल्याण आयुक्त, श्री.मोहन धोत्रे यांनी पदाच्या दुरुपयोग व भ्रष्टाचार करून अपसंपदा संपादित केल्याच्या तक्रारीस अनुसरून दि.०५/०७/२००५ रोजी ए.सी.बी., बृहन्मुंबई विभागामार्फत गुप्त चौकशी क्र.३९/२००५ अन्वये सुरु करण्यात आली होती. सदर गुप्त चौकशीच्या अनुषंगाने अपसंपदेबाबतची सखोल चौकशी होण्याकामी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे सदर प्रकरणाची उघड चौकशीत विभागाद्वारे सदर प्रकरणाची उघड चौकशीस मान्यता मिळण्यासाठी गृह विभागास दि.२१/०१/२०१० रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली होती, हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदरहू चौकशीमध्ये माजी कल्याण आयुक्त श्री.मोहन धोत्रे व त्यांचे कुटुंबिय यांच्याकडे रु.१,४०,८३,५२५/- (रु.एक कोटी चाळीस लाख त्र्यांशे हजार पाचशे पंचवीस) इतकी बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.

तसेच श्री.मोहन धोत्रे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे हे खरे आहे.

(४) श्री. मोहन धोत्रे, त्यांची पत्नी श्रीमती स्वाती धोत्रे, मुलगी हर्षदा धोत्रे व मुलगा योगेश धोत्रे यांच्याविरुद्ध अॅन्टी करप्शन ब्युरो, मुंबई यांचे मार्फत गुन्हा नोंद क्र.८७/२०१४, कलम १३(१), (ई) सन १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ सन कलम १०९, भा.दं.वि. अन्वये दि.२८/११/२०१४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हाचा तपास अॅन्टी करप्शन ब्युरोद्वारे सुरु आहे.

**पनवेल येथील १०० एकर जमिनीवर पोलीसांकरीता
गृहनिर्माण योजना राबविण्याबाबत**

(२४) * १५९०० श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पनवेल येथे १०० एकर जमिनीवर किमान ५ वर्ष पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) म्हणून सेवा केलेल्या पोलीसांसाठी परवडणा-या घरांची गृहनिर्माण योजना राबविण्याचे जाहिर करण्यात आल्यानंतर त्यासाठी ७ हजाराहून अधिक पोलीस शिपायांकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये याप्रमाणे ८४ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आजमितीस पनवेल येथे पोलीस गृहनिर्माण योजनेचे कोणतेही काम सुरु झालेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

**पल्स इंडिया या कंपनीने सांगली जिल्ह्यातील ५५ हजाराहून अधिक
गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याबाबत**

(२५) * ६६८४ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली-माधवनगर येथे पल्स इंडिया या कंपनीने सन २००१ पासून गुंतवणूकदारांना भुरळ टाकून पैसे गुंतविण्याकरिता सुरु केलेले कार्यालय बंद केल्याने सांगली जिल्ह्यातील ५५ हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी पोलीसांनी अधिक चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) सांगली जिल्ह्यात पल्स इंडिया कंपनीविरुद्ध गुंतवणूकदारांकडून एकही तक्रार प्राप्त नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

मालाड (प), मुंबई येथील धारोली गांव येथील शासनाची कोट्यवधीची जमीन
भूमाफीया कवडीमोल भावाने विकत असल्याबाबत

(२६) * ७५३३ श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.नसीम खान (चांदिवली),
श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.शरददादा सोनवणे
(जुन्नर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) मुंबईतील मालाड (प), धारोली गांव (मढ आयलंड) येथील शासनाची कोट्यवधीची
जमीन भूमाफिया कवडीमोल भावाने विकत असल्याचे दिनांक ११ जानेवारी, २०१५
रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास
आले व तदनुषंगाने अशा प्रकारे भुखंड विक्री करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा
करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये धारोली असे महसूली गाव
नसून बोरीवली तालुक्यामध्ये दारवली असे स्वतंत्र महसूली गाव आहे. दारवली
गावामधील शासकीय जमिनीची भूमाफियांकडून परस्पर विक्री झाल्याची बाब
निदर्शनास आलेली नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

ओरेक्स फार्मा, एमआयडीसी डोंबिवली (जि.ठाणे) येथे केमिकलचा स्फोट झाल्याबाबत

(२७) * ६६८३ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा
कळवा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) ओरेक्स फार्मा एमआयडीसी डोंबिवली (जि.ठाणे) येथे केमिकलची अयोग्यरित्या
हाताळणी होत असताना झालेल्या स्फोटामुळे दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी भीषण
आग लागली, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय
आढळून आले व त्यानुसार या प्रकरणी संबंधित कंपनीवर कोणती कारवाई केली आहे
वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) मे.ओरेक्स फार्मा प्रा.लि., (बी-५), एमआयडीसी, फेज-१, डॉबिवली (पू.), जि. ठाणे या कारखान्यामध्ये दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी कारखान्यातील सेंट्रीफ्यूज मशिनमध्ये आग लागून त्याचे झाकण जोरात उघडले गेल्यामुळे मोठा आवाज झाला. तदनंतर लागलेली आग कारखान्यात इतरत्र पसरली, ही वस्तुस्थिती आहे.

(२) सदर घटनेची चौकशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या क्षेत्रिय कार्यालयाने व स्थानिक पोलीसांनी केलेली आहे.

सदर चौकशीत असे आढळून आले की, घटनेच्या दिवशी कारखान्यात ब्रोमोहेक्झेन हॉट्रोक्लोराईड हे ड्रगज इंटरमिडियेट तयार करण्यासाठी लागणा-या बॅचचे पदार्थ सेंट्रीफ्यूज मशिनमध्ये स्पिनिंग चालू असताना (सदरील बॅचमधील टोलीन मिथेनॉल यासारख्या ज्वालाग्राही रसायने होती) स्टॅटिक इलेक्ट्रिकमुळे ठिणगी तयार झाली व त्यामुळे सदर मशिनचे झाकण जोरात उघडले गेले व तदनंतर लागलेली आग कारखान्यात इतरत्र पसरली. तथापि, सदर आग अग्नीशमन दलाने तातडीने कार्यवाही करून पूर्णपणे विझविली.

ह्या घटनेबाबत कारखान्याच्या भोगवटादाराविरुद्ध महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ चे नियम ७० (८) (अ) व नियम ७० (४) (बी) च्या भंगाबाबत (खटला क्र.८६६/२०१५), दिनांक १३.२.२०१५ रोजी फौजदारी खटला दाखल केलेला आहे.

तसेच, सदर घटनेबाबत पोलीसांनी गुन्हा (रजिस्टर नं.०४/२०१४, दिनांक १८.१२.२०१४) नोंदविलेला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

कल्याण पूर्व येथील सॅटीस प्रकल्प उभारण्याबाबत

(२८) * ६६८७ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असल्याने कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम अशा दोन्हीकडे सॅटीसची आवश्यकता असून, एम.एम.आर.डी.ए.ने सॅटीस साठी ८२ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केल्यानंतर पश्चिमेकडील सॅटीसचे काम पूर्ण झाले, परंतु कल्याण पूर्व कडील सॅटीस प्रकल्प राबविता आला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण पूर्वेतील हजारो नागरिकांना रेल्वे मार्गातून जाण्या-येण्यामुळे जीवाला धोका पत्करावा लागत असून नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका गेल्या वर्षभर सॅटीसला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील होती, परंतु एम.एम.आर.डी.ए. ने सॅटीस प्रकल्प रद्द करून स्काय वॉक मंजूर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कल्याण पूर्वतील सॅटीस प्रकल्प उभारणेबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हो, हे अंशतः खरे आहे.

(२) नाही.

सद्यस्थितीत कल्याण पूर्वकडील कोळसेवाडी येथील भुयारी मार्ग व लोकग्राम येथील पादचारीपुल हे मार्ग नागरिकांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध आहे.

(३) व (४) मध्य रेल्वेने दिलेल्या मंजूरीनुसार रेल्वे स्थानक क्षेत्र रहदारी सुधारणा योजना (सॅटीस) या प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पहिल्या टप्प्यात कर्जतकडील पादचारी पूल ते सिध्दार्थनगर पर्यंत स्कायवॉक उभारण्याच्या कामास दि. २६/०५/२०१० रोजी मान्यता देण्यात आली.

तदनंतर या प्रकल्पांतर्गत दुस-या टप्प्यात अतिरिक्त लांबीच्या स्कायवॉक उभारणीस दि. ०६/०२/२०१४ रोजी मान्यता देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.